

19. SARVADARṢANAS. 74, 13. 16. 73, 2. 6. धर्मे स्थितिः परो लामः R. GORR. 2, 18, 47. 4, 4, 12. वर्तते चोत्तमा वृत्तिं लक्ष्मणो ऽस्मिन्सदानध । दयावान्सर्वभूतेषु लामस्तस्य मकृतमनः ॥ sein Vortheil so v. a. seine grösste Freude R. SCHL. 2, 44, 5. लामालामो Gewinn und Verlust JĀG. 2, 259. BHĀG. 2, 38. R. 2, 22, 22. लामालामं च पणयानाम् M. 9, 331. Am Ende eines adj. comp. (f. घ्रा): पुत्रलामा (= लब्धपुत्रा NILAK.) च सा पत्नी न तुतोष MBh. 1, 4197; wir vermuthen, dass °लामाञ्च zu lesen sei. — 3) Einnahme so v. a. Eroberung: पुरापाम् VARĀH. BṚH. S. 7, 19. 30, 23. दुर्ग° HARIV. 6192. — 4) Auffassung, Erkenntniß ÇĀṆK. zu BṚH. ĀR. UP. S. 111. SĀH. D. 6, 7. BUĀG. P. 1, 11, 4. 5, 6, 20. 9, 10. 18, 20. 6, 9, 21. 7, 9, 11. KUSUM. 57, 11. — 5) Bez. des 11ten astr. Hauses (vgl. घ्राय) VARĀH. BṚH. S. 40, 6. 78, 25. 98, 17. 104, 24. 31. BṚH. 1, 12, 9, 5. 11, 17. Ind. St. 2, 176. °स्थान Verz. d. Oxf. H. 330, b, 34. — Vgl. झ°, दुर्लाम, पुनर्लाम (auch R. 5, 19, 22), भूमि°, भोग°, मित्र°, ययालामम्.

लामक (von लाम) m. Gewinn, Vortheil VARĀH. BṚH. S. 42, 12. fg.

लामम् absol. von लम् = लम्भम् P. 7, 1, 69. Vop. 24; 7.

लामलिप्सा f. Gewinnssucht Spr. 5311.

लामवत् (von लाम) adj. einen Gewinn habend, im Gewinn seiend Spr. 4697. परिश्रुद्यैव लामवान् KATHĀS. 5, 98. am Ende eines comp.: भूरिहस्त्यश्चग्राम° in den Besitz von — gekommen 74, 259.

लामिन् (von लम्) adj. findend, bekommend: स्वसन्नस्य परीक्षाणापालाभिनः RĀG-TAR. 5, 131.

लाम्य n. angeblich = लाम ÇĀBDAR. im ÇKDR.

लामकायर्न m. patron. von लमक gaṇa नडादि zu P. 4, 1, 99. N. pr. eines Lehrers LĪṬI. NIDĀNAS. und DRĀH. (s. Ind. St. 4, 384). सैवर्गजित् Ind. St. 4, 373. लामकायनाः = लमकाः gaṇa उपकादि zu P. 2, 4, 69.

लामकायनि m. patron. PRAVARĀDHU. in Verz. d. B. H. 59, 10.

लामकायनिन् m. pl. die Schule des Lāmakājana Ind. St. 1, 45. fg.

लामगायनि m. = लामकायनि Verz. d. Oxf. H. 55, b, 17, wo die Hdschr. लोमगायिनि lesen.

लामञ्जक n. die Wurzel von Andropogon muricatus AK. 2, 4, 5, 30. RATNAM. 120. SUÇR. 1, 146, 5. 2, 101, 2. 297, 10.

लौय von unbekannter Bed. in der Stelle: अस्तैव सु प्रेतरं लायमस्यन् RV. 10, 42, 1. Könnte als absol. von ली gefasst werden, etwa sich duckend.

लायक nom. ag. von ली AV. Paṭr. 3, 40, Sch.

लाल m. N. pr. eines Astronomen Verz. d. B. H. No. 881 (vgl. Ind. St. 2, 243. 417). — Vgl. नन्द°.

लालक (vom caus. von लल्) adj. (f. लालिका) liebkosend, schmeichelnd NALOD. 2, 28.

लालचन्द्र m. N. pr. eines Mannes Verz. d. Oxf. H. 154, a, 45.

लालन (vom caus. von लल्) 1) adj. liebkosend, hätschelnd. — 2) m. Bez. eines best. giftigen mausartigen Thieres SUÇR. 2, 281, 14. Verz. d. Oxf. H. 309, a, 18. — 3) n. das Liebkosen, Hätscheln, Hegen und Pflegen: मुतस्य Spr. 1260. लालने (v. l. लाउने) बद्ध्वो दोषास्ताउने बद्ध्वो गुणाः । तस्मात्पुत्रं च शिष्यं च ताउयेन्न तु लालयेत् ॥ 2664. (एषाकुपाकस्य) पोषणापालनलालनप्रीणाननुध्यानेन BUĀG. P. 5, 8, 5. 6. 25. अपउस्थफणि° RĀG-TAR. 5, 290.

लालनीय (wie eben) adj. zu liebkosen, zu hätscheln, zu hegen und zu

pflegen HARIV. 7203. 7246. R. GORR. 2, 38, 7. 4, 14, 23. KATHĀS. 121, 264.

लाल्य caus. von लल् und ली.

लालयितव्य adj. = लालनीय MBh. 13, 2488. HARIV. 11264.

लालवत् (von लाला) adj. den Speichel triefen lassend: अति° SUÇR. 2, 281, 14.

लालव्य s. u. लातव्य.

लालस 1) adj. (f. घ्रा) heisses Verlangen tragend —, begierig nach H. Ç. 102. an. 3, 754. HALĀJ. 2, 198. JĀDAVA bei MALLIN. zu ÇIÇ. 4, 6. सर्वे लालसभूताः स्म तस्माद्यास्महे सह MBh. 3, 40854. BHĀG. P. 4, 20, 27. विषयेषु 24, 66. 10, 51, 51. अ° MBh. 12, 8467. überaus häufig in comp. mit der Ergänzung: पुत्रदर्शन° MBh. 1, 4743. 3, 1817. 2484. 2524. 13, 4036. R. 1, 9, 58 (56 GORR.). 2, 92, 9. R. GORR. 2, 13, 21. 26, 5. 30, 24. 5, 16, 50. 29, 6. SUÇR. 1, 192, 4. KUMĀRAS. 7, 56. KATHĀS. 52, 357. BHĀG. P. 1, 11, 3. उत्सव° HARIV. 3788. पतिलालसा MBh. 3, 2532. रुधिर° 12, 4273. सर्व° 13, 1164. पुत्र° R. 2, 74, 9. काम° R. GORR. 2, 18, 5. ÇRUT. 34. 36. ÇIÇ. 4, 6. Spr. 695. 1170. Gtr. 1, 37. KATHĀS. 15, 126. 52, 270. RĀG-TAR. 4, 242. 6, 213. SĀH. D. 55, 13. BHĀG. P. 3, 23, 46. 4, 7, 44. 5, 14, 42. PAÑĀT. 81, 21.

Gefallen findend an, ganz hingegeben: शोक° sich der Trauer ganz ergebend MBh. 1, 504. 12, 1127. R. 2, 21, 20. 57, 30. 87, 8 (85, 8 GORR.). R. GORR. 2, 61, 1. 79, 36. 112, 18. 4, 18, 19. 19, 6. 6, 8, 27. मृगव्यसन° BHĀG. P. 4, 26, 4. मण्डूकगति° PAÑĀT. 4, 8, 95. davon nom. abstr. °ता f.: °विलालसलसतया तामाम् Verz. d. Oxf. H. 110, a, No. 173, ÇI. 2. — 2) m. und f. (घ्रा) heisses Verlangen (तृष्णातिरेकं, श्रौतसुक्य, यात्रा, प्रार्थन) AK. 1, 1, 7, 28. 3, 4, 30. 231. H. 541. H. an. MED. s. 33. HALĀJ. 2, 343. लोला यौवनलालसाः Spr. 2072. लालसा P. 7, 1, 51, Vārt. 2. — 3) f. घ्रा ein best. Metrum: 4 Mal —————, ————— Ind. St. 8, 397. —

MBh. 10, 84 ist mit der ed. Bomb. नालसः st. लालसः zu lesen; 7, 3383 hat die ed. Bomb. मुचीन् इटिलानानान् (vgl. u. इटिल in den Nachträgen).

लालसिंह m. N. pr. eines Astronomen COLEBR. Misc. Ess. II, 409. — Vgl. लछ.

लाला f. Speichel AK. 2, 6, 2, 18. H. 633. VLĀGH. 6, 141. SUÇR. 2, 129, 19. 257, 8. 15. °ल्लित Spr. 728. 3179. 5321. R. 1, 21. VARĀH. BṚH. S. 90, 6. KATHĀS. 87, 44. अश्च° 102, 153. SĀH. D. 180. °पूर्णीर्णव BUĀG. P. 5, 26, 23. कोशकारकस्य JĀG. 3, 147. — Vgl. अश्च°.

लालाट (von ललाट) adj. auf der Stirn befindlich: नेत्र PRAB. 1, 12.

लालाटि m. patron.; pl. SĀṆSK. K. 184, a, 8.

लालाटिक 1) adj. an der Stirn befindlich Schol. zu KĪṬI. Ça. 688, 12.

— 2) auf die Stirn (des Herrn) schauend; m. ein aufmerksamer Diener P. 4, 4, 46. AK. 3, 4, 2, 17. H. an. 4, 29. fg. MED. k. 210 (wo भाल् st. भाव zu lesen ist). so ist wohl zu lesen st. लामुटिक PAÑĀT. ed. Kos. 230, 19 und st. लाकुटिक ed. BÜHLER 41, 2 v. u. — 3) adj. zu einem Geschäft untauglich (sich auf die Stirn des Herrn verlassend) AK. H. an. MED. — 4) m. eine Art Umarmung H. an. MED.

लालाटी f. = ललाट Stirn SUÇR. 1, 361, 8. 2, 120, 12.

लालामत्त m. N. einer Hölle, in der ein Missethäter Speichel als Speise geniesst, VP. 207. fg. BUĀG. P. 5, 26, 7 (vgl. 23).

लालामिक adj. (f. ई) = ललामं गृह्णति P. 4, 4, 40.

लालामिह m. Absonderung schleimigen Harnes ÇĀṆK. SĀH. 1, 7, 43.